

डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट फिनिशिंग स्कूल,  
पुणे यांचा 'मॅटर प्लस' प्रशिक्षण कार्यक्रम  
राबविण्यास मान्यता देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  
शासन निर्णय क्रमांक रोस्वरो-२००८/प्र.क्र.२०६/रोस्वरो-१,  
नवीन प्रशासकीय भवन, १४वा मजला,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक: २९ जून, २००९.

- वाचा:** १) डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट फिनिशिंग स्कूल यांचे पत्र क्र. DMCFS/DESE/  
2008/107, दि. १७.९.२००८, DMCFS/DESE/MUM/2008/015, दि. १५.१०.२००८  
२) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर, पुणे यांचे पत्र  
क्र.७५/EDU/G/1371, दि. १५.१०.२००८.  
३) आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय यांचे पत्र क्र. रोस्वसं-३/  
धोकाप/१०७/ १२१७८/२००८, दि. ४.१०.२००८.

**प्रस्तावना :**

डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंटस, फिनिशिंग स्कूल, पुणे यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर, पुणे यांच्या सहकार्याने १२ वी सायन्स, एमसीव्हीसी, टेक्नीकल, आयटीआय, डीप्लोमा व डीग्री पास बेरोजगार उमेदवारांना मॅटर प्लस कार्यक्रमांतर्गत १ ते ३ वर्षांचे स्टायपेंडसह (दरमहा सुमारे रु.४०००/- ते ५५००/-) ऑन जॉब प्रशिक्षण देण्यासंबंधीचा 'मॅटर प्लस' कार्यक्रम सादर केला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना स्टायपेंड मिळणार असल्याने हा कमवा व शिका या प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनीमध्ये किंवा इतर उद्योगांमध्ये नोकरी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर, पुणे आणि डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंटस, फिनिशिंग स्कूल हे करणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना १ ते ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभवही मिळणार आहे. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात सुमारे २९ लाख बेरोजगार नोंदणीपटावर आहेत. या उमेदवारांच्या नोकरी मिळण्याच्या शक्यतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य प्रशिक्षण देवून त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट फिनिशिंग स्कूल, पुणे यांच्या १२ वी सायन्स, एमसीव्हीसी, टेक्नीकल, आयटीआय, डीप्लोमा व डीग्री पास बेरोजगार उमेदवारांना १ ते ३ वर्षांचे ऑन जॉब प्रशिक्षण देण्याचा 'मॅटर प्लस' कार्यक्रम राबविण्यास याद्वारे खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे:-

१. सदर मॅटर प्लस कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची मान्यता प्राप्त करण्याची जबाबदारी डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंटस, फिनिशिंग स्कूल, पुणे यांची राहिल.
२. डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंटस, फिनिशिंग स्कूल यांनी त्यांना मॅटर प्लस कार्यक्रमासाठी आवश्यक असणा-या उमेदवारांची संख्या वेळोवेळी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयास कळवावी. त्यानंतर सर्व रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांत नोटीस बोर्डवर त्याबाबतची जाहीरात करण्यात यावी व इच्छुक मुलांना सदर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. तथापि त्यांची नोंदणी रद्द अथवा डॉर्मंट करण्यात येवू नये. जेणेकरून गरजू उमेदवारांना चांगल्या विद्यावेतनासह प्रशिक्षण मिळाल्यावर रोजगार प्राप्त होऊ शकेल.
३. मॅटर प्लस कार्यक्रमासाठी शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळणार नाही.
४. विभागाचे प्रचलित सर्व नियम व अधिनियम या कार्यक्रमासाठी लागू असतील.
५. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर, पुणे आणि डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंटस, फिनिशिंग स्कूल हे उमेदवारांच्या हिताचा विचार करतील व प्रशिक्षणानंतर शक्यतो त्याच उद्योग/कंपनीमध्ये अथवा अन्य उद्योगामध्ये कायमस्वरूपी समावेश देण्याचा (नोकरी देण्याचा) सर्वतोपरी

प्रयत्न करतील. तसेच समावेशन करण्यात आलेल्या उमेदवारांची माहिती नियमितपणे दरमहा संचालनालयाला सादर करतील.

६. डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस, फिनिशिंग स्कूल हे उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेतील. याबाबत काही तक्रारी/ न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस, फिनिशिंग स्कूल यांच्यावर राहिल.

७. डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस, फिनिशिंग स्कूल हे प्रशासकीय व न्यायालयीनदृष्ट्या शासन/विभाग/ संचालनालय अडचणीत येणार नाही याची काळजी घेतील.


८. डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस, फिनिशिंग स्कूल त्यांना फक्त मॅटर प्लस कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसारच सर्व रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांकडून उमेदवारांची यादी देण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांचा सर्व डेटा देण्यात येणार नाही. यादी देण्यासंदर्भात संबंधित सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांचा निर्णय बंधनकारक असेल.

९. डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंटस, फिनिशिंग स्कूलने सदर उमेदवारांच्या माहितीचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

२. मॅटरप्लस कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंट या संस्थेबरोबर आवश्यक तो MOU आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय यांनी करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००९०६२९१८२९२६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(वि. रा. शिरसाट)  
शासनाचे उप सचिव

प्रति,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. मंत्री (रोजगार व स्वयंरोजगार)यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (रोजगार व स्वयंरोजगार) यांचे खाजगी सचिव

मा. मुख्य सचिव

सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालयीन विभाग

सर्व मंत्रालयीन विभाग.

आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र राज्य, कोकणभवन, नवी मुंबई

सर्व विभागीय उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर

सर्व सहाय्यक संचालक/ जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी

रोजगार व स्वयंरोजगार विभागातील सर्व कार्यासने

प्रमुख, डेक्कन मॅनेजमेंट कन्सलटंट फिनिशिंग स्कूल, शौनक अपार्टमेंट, दुसरा मजला, फ्लॅट नं.६, १५ बी लेन, प्रभात रोड, शिवाजी नगर, पुणे ४११ ००७.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर, ४०३ अ, सेनापती बापट रोड, पुणे ४११ ०१६.

निवड नस्ती, (रोस्वरो-१)